

August 25, 2023

BSE Limited

National Stock Exchange of India Limited

Corporate Relationship Manager,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code: 505509

Exchange Plaza, C - 1, Block G,

Bandra-Kurla Complex,

Bandra (East),

Mumbai - 400 051

Stock Symbol: RESPONIND

Sub: Submission of copies of newspaper advertisements of Notice of 41st Annual General Meeting in compliance with Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations")

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements regarding the Notice of 41st Annual General Meeting scheduled to be held on Friday, September 15, 2023 at 11:00 A.M (IST) at Hotel Express Inn, Ostawal Empire, Next to Big Bazar, Boisar (West), Maharashtra – 401501, e-voting facility to the Members of the Company and electronic dispatch of the said Notice published in the following newspapers:

- 1. Financial Express (English Language) dated 24.08.2023; and
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Language) dated 25.08.2023.

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

Thanking you, Yours sincerely,

For Responsive Industries Limited

STRIES VON STRING VIEW OF THE ST

Mohini Sharma
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

RESPONSIVE INDUSTRIES LIMITED

Mahagaon Road, Betegaon Village, Boisar (East), Tal. Palghar, Dist. Thane 401 501, Maharashtra, India.

www.responsiveindustries.com

Recovery Department, Circle Office, Udaipur

LIC Building, 3" Floor, Sub City Centre, Reti Stand, Udaipur

Phone No.: 0294-2688008/09/22/26, E-mail: cs8328@pnb.co.in

(Shailendra Kumar Verma) Authorised Officer & Chief Manager

FINANCIAL EXPRESS

POSSESSION NOTICE (For Immovable property/ies)

(As per Appendix IV read with Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

The undersigned Shri Shailendra Kumar Verma being the authorized officer of the Punjab National Bank

nder the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act

002 and in exercise of powers conferred under section 13 read with Rule 3 of the Security Interes

Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 25.04.2023 Calling upon the borrower M/s

V A Agro Foods Products through its Partners and Guarantors Shri Vivek Deendayal Agrawal and

Shri Ankit Agrawal to repay the amount mentioned in the notice being Rs. 5,68,12,803.10 (Rupees Five

Crore Sixty Eight Lakhs Twelve Thousand Eight Hundred Three & Paisa Ten Only) as on 25.04.2023

blus further interest, incidental expenses, cost and other charges w.e.f. 01.04.2023 within 60 days from

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in

eneral that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of

owers conferred on him/her under sub-section (4) of the section 13 of the Act read with Rule 8 of the Security

he Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to provision of sub section (8) of section 13 of the

The Borrower/Guarantor/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to dea

with the property and any dealings with the property/les will be subject to the charge of the Punjab National

Bank, Panchsheel Marg Branch, Udaipur, Rajasthan for an amount Rs. 5,87,24,158.69 (Rupees Five

Crore Eighty Seven Lakhs Twenty Four Thousand One Hundred Fifty Eight & Paisa Sixty Nine Only

as on 17.08.2023 plus further interest, incidental expenses, cost and other charges w.e.f. 18.08.2023.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of Equitable Mortgage of Residential Property situated at Fiat No. 201, 2" Floor

uilding No. 2, Poonam-II, Co-Operative Housing Society Ltd., Village Valnai, Taluka Borivali, D'Monte Lane

Orlem, Malad (West) Mumbai 400064 Admeasuring area 350 Square Feet in the name of Shri Vivek

eendayal Agrawal Bounded by- North: Compound, South: Stair Case, East; Passage/Flat No. 202, West

terest (Enforcement) Rules, 2002 on this the 18" Day of August of the year 2023

Act, in respect of time available to redeem the secured assets.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 68 Equity Shares of Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. HLL2898731 of Hindustan Unilever Limited, having its registered office at Unilever House, B.D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai, Maharashtra 400099 registered in the name of Shabbir Kayamali Dalal have been lost. Shabbir Kayamali Dalal has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within

Certificate No.	Distinctive From	Distinctive To	No. of Shares
1671644	109803880	109803929	50
1671645	109803930	109803947	18
	No. 1671644	No. From 1671644 109803880	No. From To 1671644 109803880 109803929

Place: Mumbai

SHABBIR KAYAMALI DALAL

PEOPLES INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1976PLC018836) Registered Office: New Hind House, 3, Narottam Morarjee Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. | Tel.: 022-22686000 | Fax: 022-22620052

Email: peoplesinvestments@rediffmail.com | Website: www.pplsinvestments.com INFORMATION REGARDING 47th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM") NOTICE is hereby given that the Forty Seventh Annual General Meeting ("AGM") of the Members

of Peoples Investments Limited ("the Company") will be held on Friday, September 22, 2023 at 3.30 P.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact business set forth in the Notice of the AGM In compliance with the above Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for

Financial Year 2022-23 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of this Notice along with the Annual Report for Financial Year 2022-23 will also be available on the Company's website www.pplsinvestments.com, websites of the Stock Exchange i.e. The BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

How to register/update email address and contact number:

- In case the Member(s) holding shares in physical mode has/have not registered e-mail address and mobile number with the Company/Link Intime India Private Limited/the Depositories, they may do so by sending a duly signed request letter to LIPL by providing Folio No. and Name of shareholder at (UNIT: Peoples Investments Limited), C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 or send a scanned copy of the signed request letter through e-mail to rnt.helpdesk@linkintime.co.in with a copy to
- Participant ("DP") and register their email address in their Demat account as per the process advised by their DP. In case the Member's e-mail ID is already registered with the Company/Link Intime India
- Private Limited ("LIIPL") ("Registrar and Transfer Agent")/the Depositories, log in details for e-voting shall be sent on the registered email address. Remote E-voting:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast

their vote on all resolutions set out in the Notice of the 47th AGM. Additionally, the Company is

In case Shares are held in Demat mode, the Members may contact the Depository

providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed

procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is being provided in the Notice of 47th AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013. Manner of registering/ updating bank details: Shareholders holding shares in Demat mode are requested to register complete bank account

details with the depository participants and shareholders holding shares in physical mode shall attested PAN card and original cancelled cheque. In case of absence of name of the first shareholder on the original cancelled cheque, bank attested copy of first page of the Bank Passbook/ Statement of Account in original along with the cancelled cheque should be The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in

compliance with the Circulars. This information is also available on the website of Stock Exchange at www.bseindia.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on Company's website at www.pplsinvestments.com. For further information, Members may contact LIIPL quoting the Folio Number/DP ID and Client

Link Intime India Private Limited (UNIT: Peoples Investments Limited)

C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Date: August 23, 2023

Place: Mumbai

Suma G. Nair Director DIN: 07100911

For Peoples Investments Limited



RESPONSIVE INDUSTRIES LIMITED CIN No: L65100MH1982PLC027797

Registered Office: Betegaon, Mahagaon Road, Boisar (East), Taluka Palghar, Dist. Thane - 401501 | Telephone No.: 022-66562821 | Fax: 022-66562798

Website: www.responsiveindustries.com | E-mail Id: investor@responsiveindustries.com

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING **OF RESPONSIVE INDUSTRIES LIMITED** NOTICE is hereby given that the 41" Annual General Meeting ("AGM") of the Members

of the Company will be convened on Friday, September 15, 2023 at 11:00 A.M. (IST) a Hotel Express Inn, Ostawal Empire, Next to Big Bazar, Boisar (West), Maharashtra -401501, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act" and the Rules made thereunder read with the General Circular No. 14/2020 dated April 08 2020, General Circular No. 03/2022 dated May 05, 2022, and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and pursuant to such other applicable laws and regulations, to transact the Ordinary and Special Business set out in the Notice dated May 04, 2023 convening the AGM.

In compliance with abovementioned circulars, the Notice, the Explanatory Statement and Annual Report for the financial year 2022-23, are being sent electronically by email to those equity shareholders who have registered their email ID's with the Company and/or the Depository Participants, whose names appear in the register of members/ list of beneficial owners as on Friday, August 18, 2023 as received from M/s. Link Intime India Private Limited being the Registrar and Share Transfer Agent of the Company. The date of completion of dispatch of Notice of AGM and Annual Report for the FY 2022-23 to the Members through e-mail is on Wednesday, August 23, 2023.

The Notice along with the Annual Report is also available on the website of the Company a https://www.responsiveindustries.com/annual-report/ and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in. The Share Transfer Books and Register of Members of the Company shall remain closed from Saturday, September 09, 2023 to Friday, September 15, 2023 (both days inclusive) in connection with the Annual General Meeting. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company held by them as on the Cut-Off date i.e. Friday, September 08, 2023.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company is pleased to provide the members to exercise their right to vote at the Annual General Meeting of the Company by electronic means through e-voting facility provided by M/s. Link Intime India Private Limited (hereinafter referred to as "Link Intime" or "Service Provider").

Only those members whose names is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Cut-Off date i.e. Friday, September 08, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting or evoting at the AGM.

The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of Remote e-Voting | Tuesday, September 12, 2023 at 09:00 A.M. (IST) End of Remote e-Voting Thursday, September 14, 2023 at 05:00 P.M. (IST)

The e-voting module will be disabled for voting after 05:00 P.M. on Thursday, September 14, 2023. Once the vote on a resolution is casted by the shareholder, the shareholder will not be allowed to change it subsequently. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM; however, they will not be eligible to e-vote at the AGM. Members seeking any information with regard to any matter to be placed at the AGM are

requested to write to the Company through an email on investor@responsiveindustries.com. M/s. P. P. Shah & Co., Practising Company Secretaries having address at 218, Veena Chambers, 21, Dalal Street, Fort, Mumbai - 400023 has been appointed as the Scrutinize to scrutinize the e-voting process and voting by ballot papers in a fair and transparent manner. The Scrutinizer after scrutinizing the votes cast during the AGM and through remote e-voting voting by ballot papers will prepare a consolidated scrutinizer's report, not late than two working days of the conclusion of AGM and submit the same to the Chairman of the Company.

The results declared along with the Scrutinizer's Report, will be intimated to the Stock Exchanges where the Company's shares are listed, placed on the website of the Company at www.responsiveindustries.com and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in

The Company has fixed Friday, September 08, 2023 as the "Record Date" for paymen

TDS on Dividend:

of Final Dividend for the financial year ended March 31, 2023, if approved at the AGM Members may note that the Income Tax Act, 1961 (Act), as amended by the Finance Act 2020, mandates that dividends paid or distributed by a Company after April 1, 2020, shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend, if approve at AGM. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate, as applicable, shareholders are requested to submit their documents in accordance with the provisions of the Act. Members are requested to write to the M/s. Link Intime India Private Limited for any queries/ questions in this regard.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Instavote e-voting manual available at Instavote-Linkintime or write an e-mail to enotices@linkintime.co.in or call on 022-49186000.

> By Order of the Board of Directors For Responsive Industries Limited

BACIL PHARMA LIMITED

CIN: L24200MH1987PLC043427; REGD OFFICE: 71, LAXMI BUILDING 4TH FLOOR, SIR P. M. ROAD, FORT, MUMBAI: 400001

Phone: 22618452/22661541

NOTICE AND INFORMATION FOR 36th ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the members of Bacil Pharma Limited will be held on Saturday, 16th September, 2023 at 71, Laxmi Building, 4th Floor, Sir P M Road, Fort, Mumbai- 400001 at 02.00 p.m. (IST) to transact the businesses as

set out in the Notice of Annual General Meeting.

Place: Mumbai

Date: 23rd August, 2023

Date: 23rd August 2023

20UIC25

SMALL FINANCE BANK LTD.

Notice in terms of Section 91 of Companies Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share transfer Books of the Company will remain closed from 11th September, 2023 to 16th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM. The Annual Report along with Notice of AGM will be sent to the members at their registered

address by courier and electronically to those members who have registered their email address. The Notice and the Annual Report will also be made available on website of the Stock Members holding shares in physical form are requested to register/update the same with Big.

share Services Private Limited on jibu@bigshareonline.com. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are equested to get their email address registered /Updated with their respective DP.

The Company has engaged National Securities Depository Limited as authorized agency to provide e-voting platform. The e-voting period shall commence from Wednesday, 13th September, 2023 at 9:00 a.m. (IST) to Friday, 15th September, 2023 at 5:00 p.m. (IST), the e-voting module shall be disabled thereafter. During the period, members of the Company holding shares either in dematerialized form or physical form as on cut-off date i.e. 09th September, 2023 may cast their vote. The voting rights of the members for e-voting and voting through polling paper at the venue of AGM shall be in proportion to their shares in the paid up share capital as on the cut-off date.

For Bacil Pharma Limited Prakash Shah Director DIN: 01136800

CIN: L17120MH1985PLC034963

Regd. Off.: 13, Prem Niwas, 652, Dr. Ambedkar Road, Khar (West), Mumbai 400 052

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

(IST) to transact the businesses as set out in the Notice of Annual General Meeting.

registered address electronically to those members who have registered their email address. The Notice and the Annual Report will also be made available on website of the Company and on website of the Stock Exchange i.e BSE limited.

Members holding shares in physical form are requested to register/update the same with Purva sharegistry (India) Private limited on support@purvashare.com Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are requested to get their email address registered/Updated with their respective DP.

period, members of the Company holding shares either in dematerialized form or physical form as on cut-off date i.e. 09th September, 2023 may cast their vote. The voting rights of the members for e-voting and voting through polling paper at the venue of AGM shall be in proportion to their shares in the paid up share capital as on the cut-

> Prakash Bhoorchand Shah Director

DIN: 01136800

TENDER NOTICE

By this notice all reputed and experienced Builders and Developers are informed that "Vishal Co. Op. Housing Society Ltd.", Kotwal Nagar, Karjat, Taluka Karjat, District Raigad has decided to appoint a developer for the redevelopment of the buildings of the society. Sealed tenders are being invited from interested developers for redevelopment of said buildings. However, tender will be available for purchase from date 24th August 2023 to 26th August 2023 between 10:30 AM to 1:30 AM and 2:30 PM to 5:30 PM from the Society Office at the following address on payment of tender fees non-refundable of amount Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand) by Cash / Demand Draft or pay order only in the name of the society.

Notes:

 For survey of related buildings/ plot/ surroundings and other relevant information, visit the place and inspect it. 2) All rights regarding acceptance or rejection of any/ all tenders shall remain with the society.

Signature -President/Secretary / Treasurer

Address: Vishal Co. Op. Housing Society Ltd., Kotwal Nagar, Karjat, 410201, Taluka Karjat, District Raigad.

S. E. RAILWAY – TENDER Tender Notice No. CE/TP/Tender Notice/

Part-I/2023/003, dated 22.08.2023. Tender

is invited by Chief Engineer/Works, Garden Reach, S.E.Railway for and on behalf of the President of India for supply of the following store through e-Procurement system which have been uploaded on website www.ireps.gov.in Tender No. CETP SER 2023/003. Description of Material: Designing, Manufacturing, Supplying, Installation and Field Trial of Switch Expansion Joints for use with 60E1/ 60 KG UIC RAIL laid on PSC Sleepers along with Rails, Sleepers & all fittings. fastenings and their connections, etc complete for Indian Railways (IR) System meeting the laid down technical require ments i.e. generic specifications require ments issued by RDSO and for undertaking the field trial as applicable. Note: 1) Overal ength of the SEJ should not be less than 6 meter. 2) Movement of the SEJ may be kept as per the design of the bidders however it should not be less than 100mm 3) Rails of R-260 grade, Class-A classification in accordance to IRS T-12-2009 (with all correction slips) or EN 13674 specifications to be used. 4) SEJ is to be designed for laying on straight track. However tenderer may specify whether their design can be laid on curved track or no. And if it can be laid on curved track, then degree of curve upto which it can be laid shall be specified. [Warranty Period: 60 Months after the date of delivery]. Qty.: 50 Sets Tender Value : ₹ 1,66,84,904/-. EMD ₹ 3,33,700/-. Completion period : Commencement period within 6 months of issue of contract. Completion: Within 24 Months (Details mentioned at para 15.0 of Specia Condition). Eligibility Criteria: "Eligibility Criteria for Trial SEJ: As per para no. 4.0 & 7.0 of Special Condition of contract of tender document. Closing date and Time of Tender opening: 26.09.2023 at 14.00 hrs. Date of Opening: 26.09.2023. (PR-538)

Gujarat State Petronet Limited

Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

Regd Office: GSPC Bhavan, Sector - 11, Gandhinagar - 382 010 Tel: +91-79-66701001/23268500 Fax: +91-79-23268506 Website: www.gspcgroup.com, Email: investors.gspl@gspc.in

NOTICE OF THE 25™ ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

ne date of receipt of the said notice.

Twenty- Fifth Annual General Meeting of the Company through VC / OAVM:-

compound

Place: Mumbai

ate: 18.08.2023

Notice is hereby given that the Twenty-Fifth Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Thursday, 14" September, 2023 at 3:00 P.M. through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 and General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 (collectively referred as "MCA Circulars") and The Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circulars dated 12" May, 2020, 15" January, 2021, 13" May, 2022 and 5" January, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") to transact the business set forth in the Notice convening the AGM.

In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice setting out the Ordinary and Special Business to be transacted at the Meeting and the Explanatory Statement attached thereto, together with the Audited Financial Statements (Standalone & Consolidated) of the Company for the Financial Year ended 31" March, 2023, and the Reports of the Board of Directors and Auditors thereon, have been sent on 22" August, 2023 through Electronic Mode only to the Members of the Company whose E-mail addresses are registered with the Company's R&TA/Depository Participant(s). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.

The aforesaid documents are also available on the website of the Company at www.gspcgroup.com and websites of the Stock Exchanges where Shares of the Company are listed i.e. The BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Further, the AGM Notice is also available on the website of the Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com

All the documents referred to in the Notice of the AGM and Explanatory Statement are available for inspection through electronic mode on the basis of prior request. Members seeking to inspect such documents can send the E-mail to investors.gspl@gspc.in.

Instruction for Remote E-voting and E-voting during AGM:-

In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means (E -voting). The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("Remote E-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited or "CDSL" for providing e-voting facilities.

Further, the facility for voting through electronic voting system will also be available at the AGM by electronic means (E-voting). Members attending the meeting who have not cast their vote(s) by Remote E-voting can cast their vote at AGM.

The manner of Remote E-voting/E-voting for Shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for Shareholders who have not registered their E-mail addresses is provided in detail in Notice of the AGM. Members are requested to refer the detailed procedure and E-voting instructions provided in the "Notes" section of the Notice convening the 25th Annual General Meeting for casting their votes electronically on the Resolutions set forth in the Notice.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given hereunder:

- Date and time of commencement of E-voting: from 09.00 A.M. (IST) on Monday, 11" September, 2023. Date and time of end of E-voting: 05.00 P.M. (IST) on Wednesday, 13th September, 2023.
- The Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The Cut-off date for entitlement for E-voting is 7th September, 2023.
- A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 7" September. 2023 only shall be entitled to avail the facility of Remote E-voting or E-voting during the AGM.
- Any person who becomes Members (i.e. Physical Shareholders and non-individual Shareholders holding Shares in Demat Mode) of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 7th September, 2023, may obtain the USER ID/Password/necessary guidance by following e-voting instructions being part of Notice which is placed in E-voting section of CDSL Portal i.e. www.evotingindia.com as well as seek further guidance by putting mail request to helpdesk.evoting@cdslindia.com. If the Non-Individual Shareholder is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing USER ID and Password for casting the vote through remote e-voting. In case of Individual Shareholders holding Shares in Demat Mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 7" September, 2023 may follow steps mentioned in the Notice of the AGM.
- . The Members who have cast their vote by Remote E-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their
- The facility for E-voting during the AGM shall also be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by Remote E-voting on all or any of the resolutions set out in the Notice can cast their vote at the Meeting.
- The Notice of 25" Annual General Meeting is also be available under the "Investors" Section on the Company's website www.gspcgroup.com and on the E - voting section of CDSL Portal - www.evotingindia.com.
- For any queries/grievances, regarding attending AGM & E-voting from the CDSL E-voting system, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Limited, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013 at designated E-mail ID: helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022 - 23058542/43 or on Toll Free No. 1800 22 55 33.
- Helpdesk for Individual Shareholders holding Securities in Demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL:

Login type	Helpdesk details	
	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542-43 or Toll Free No. 1800 22 55 33	
	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at Toll Free No.: 1800 1020 990 and 1800 22 44 30	

3. Registration/updation of E-mail IDs/Mobile No. and Electronic Bank Mandates: Manner of registering/updating E-mail IDs/Mobile No.:

For Shareholders holding Shares in Physical mode: The Members holding Shares in Physical Form who have not

- registered their E-mail addresses / Mobile No. with the Company can get the same registered by sending Form ISR 1 to KFin Technologies Limited ("KFintech") or E-mail the same with E-Sign to KFintech at einward.ris@kfintech.com. The said Form ISR - 1 is available on website of the Company viz. www.gspcgroup.com. For Shareholders holding Shares in Demat mode: The Members holding Shares in Demat Form are requested to
- update their E-mail address for obtaining all the communications and Mobile No. for obtaining login credentials with their Depository Participant. Manner of registering/updating Bank Mandates:

- For Shareholders holding Shares in Physical mode: The Members who have not updated their mandate for receiving the Dividends directly in their Bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate"), can register their Electronic Bank Mandate to receive Dividends directly into their Bank account electronically, by sending Bank Account details including Bank name and branch, Bank account number, IFSC code in Form ISR - 1 to KFintech or E-mail the same with E-Sign to KFintech at einward.ris@kfintech.com. The said Form ISR 1 is available on website of the Company viz. www.gspcgroup.com.
- For Shareholders holding Shares in Demat mode: The Members holding Shares in Demat Form are requested to update their Electronic Bank Mandate with their Depository Participant.

Record Date for Dividend and manner of payment of Dividend, if declared at the AGM: Notice is also hereby given that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, the Company has fixed Friday, 1st September, 2023, as the "Record Date" for determining entitlement of Dividend of Rs. 5.00 (i.e. 50%) per Share for the Financial Year ended on 31st March, 2023. The Dividend, if declared at the ensuing Annual General Meeting, shall be paid, on or before, 13th October, 2023 to those

Members of the Company whose names appear (a) Beneficial owners as at the close of business hours on Friday, 1st September, 2023, as per the list to be furnished by the Depositories in respect of the Shares held in electronic form; and (b) as Members in the Register of Members of the Company as on Friday, 1st September, 2023, after giving effect to all valid share transfer in physical form received as at the close of business hours on Friday, 1st September, 2023.

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:

The Dividend, if approved by the Shareholders at the 25th AGM, will be paid through electronic mode to the Shareholders who have updated their bank details. Dividend warrants/demand drafts will be dispatched to the registered address of the Shareholders who have not updated their bank details.

To avoid delay in receiving Dividend and to receive the Dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details by following the procedure set out at para 3 above.

> For Gujarat State Petronet Limited Rajeshwari Sharma

> > Company Secretary

Place: Gandhinagar Date: 23rd August, 2023

Apna Sahakari Bank Ltd. Multi State Scheduled Co-Op. Bank

Mohini Sharma Place: Mumbalexp. epapr.in Company Secretary & Compliance Officer

Date: 24th August 2023

SANMITRA COMMERCIAL LIMITED

Email: sanmitracommercial@ymail.com. Tel.: 22618452/22661541, Tel/Fax: 22618327

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the members of Sanmitra Commercial Limited will be held on Saturday, 16th September, 2023 at 71, Laxmi Building, 4th Floor, Sir P M Road, Fort, Mumbai- 400001 at 11.00 a.m. Notice in terms of Section 91 of Companies Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share transfer Books of the Company will remain closed from 11th September, 2023 to 16th September, 2023 (both days inclusive) for the purpose of

The Annual Report along with Notice of AGM will be sent to the members at their

The Company has engaged National Securities Depository Limited as authorized agency to provide e-voting platform. The e-voting period shall commence from Wednesday, 13th September, 2023 at 9:00 a.m. (IST) to Friday, 15th September, 2023 at 5:00 p.m. (IST), the e-voting module shall be disabled thereafter. During the

For Sanmitra Commercial Limited Place: Mumbai

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD. (FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)

Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002, # 044-42995000, 044-42995050 DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002

Demand Notice

&

NOTICE is hereby given that the following borrower/s have availed loan from Equitas Small Finance Bank Ltd (ESFB). The said borrower/s had/have failed to pay Installments and their loan account has been classified as Non-Performing Asset as per the guidelines issued by RBI. The details of the secured immovable propert/ties, loan and the amounts outstanding as on date payable by the borrower/s are mentioned below. The borrower(s) and the public in general are informed that the undersigned being the Authorized Officer, the secured creditor has initiated action against the following borrower(s) under the provisions of the SARFAESI Act, 2002 and not to deal with the said property, on failure to repay the outstanding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the powers under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including power to take possession of the property/ies and sell the same.

Guarantor(s) (Name of The Branch) Date and Amount Loan No: 200001233226, 027BB01200600001 & 027TL21202050001 1. M/s NDC Plastics, Through Its Proprietor Mrs. Vijaya Narayan Chavan 4, Radha Saha Niwas, Ashtavinayak Marg, Near Saibaba Mandir, Kopri Colony, Thane East, Maharashtra-400603, Also At: 803, Marigold CHS, Almeida 09/08/2023 Road, Opp. Nitin Company, Panchpakhadi, Thane Maharashtra-400602 Also At: Shed No.17-A, Phase-II, Oswal Industrial Estate, Asangaon, Tal.shahpur. Dist.- Thane-421601 2. Mrs. Vijaya Narayan Chavan (Co-Borrower/Guarantor & Mortgagor) W/o Mr. Narayan Chavan, 4, Radha Saha Niwas, Ashtavinayak Marg, Near Saibaba Mandir, Kopri Colony, Thane East, Maharashtra-400603 3. Mr. Gaurav Narayan Chavan (Co-Borrower/Guarantor)

Name of the Borrower(s) /

S/o Mr. Narayan Dhondu Chavan, 803, Marigold CHS, Almeida Road, Opp. Nitin Company, Panchpakhadi, Thane Maharashtra-400602 4. Mrs. Suchita Gaurav Chavan (Co-Borrower/Guarantor) W/o Mr. Gaurav Narayan Chavan, 803, Marigold CHS, Almeida Road, Opp. Nitin Company, Panchpakhadi, Thane Maharashtra-400602

Rs. parcels of residential property 66,31,613/bearing Flat No. 803, 8th Floor, Building No.3, Building Known (Rupees Sixty as "Marigold CHSL" Dr. Almeda Six Lacs Thirty One Thousand Road, F.P No.334(Pt), Near Sai Point Honda & Sai Baba Six Hundred Temple, Namdeo Wadi, Village: Thirteen Only) Panchpakhadi, Taluka & District due as on 04.08.2023 : Thane -400601 Boundaries: Four Corners of Property North: Almeda Road 28.07.2023 South: Sai Vatsalya Building East : Namdeo Vadi Road

Description of Secured Asset

(Immovable Property)

Residential Property Owned

by Mrs. Vijaya Narayan

Chavan D/o Mr. Shankar Sonu

Manirekar

Property - All that pieces and

 Radha Saha Niwas, Ashtavinayak Marg, Near Saibaba Mandir, Kopri Colony. West: Slum Thane East, Maharashtra-400603 Place: Thane Sd/- Authorised Officer (Legal Department) Equitas Small Finance Bank Ltd. Date: 24.08.2023

अपना वॅन्क

Date: 22.08.2023

Place: Bhiwandi

APNA SAHAKARI BANK LTD.

M/s. Perfect Kerosene Agency (Co-Borrower/Guarantor)

Thorugh Its Proprietor Mrs. Vijaya Narayan Chavan,

REGD. OFFICE: Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014. Corporate Office: Apna Bank Bhavan, Dr. S.S. Rao Road, Parel, Mumbai - 400 012. Tel. 022-2416 4860 / 2410 4861- 62/2411 4863, Fax 022 -24104680 (Multi State Scheduled Co-op. Bank) Email: apnabank@vsnl.com, Website: www.apnabank.co.in

प्राणि प्राण्डं-अपनि सेंस^{*}

POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued Demand Notice dated December 20th, 2018 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower - M/s. S. L. Synthethics - Mr. Lalitkumar Hridaynarayan Singh (Borrower / Proprietor / Mortgagor), Mrs. Seema Lalitkumar Singh (Co-Borrower / Mortgagor), Mr. Pravin Hridaynarayan Singh (Guarantor), Mr. Kamlesh Hridaynarayan Singh (Guarantor) to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 1,14,06,249.16 (Rupees One Crore Fourteen Lakh Six Thousand Two Hundred Forty Nine and Paise Sixteen Only) as on November 31th, 2018 together with further interest thereon with effect from December 01st, 2018 onward until the date of payment, within 60 days from the date of the said Notice. The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general, the Talathi Saja, Khoni has taken Physical Possession of the Property described herein below in exercise of powers conferred on him by an order issued by District Magistrate, Thane in Misc Application No. 467/2021 under Section 14 of the said Act on December 23rd, 2022 & subsequent order issued to Tahsildar Bhiwandi & handed over possession of the property to the Authorised Officer of Apna Sahakari Bank Limited (Multi State Scheduled Co-Op. Bank), on this August 22th, 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank.) for an amount of being Rs. 1,14,06,249.16 (Rupees One Crore Fourteen Lakh Six Thousand Two Hundred Forty Nine and Paise Sixteen Only) as on November 31th, 2018 together with further interest thereon with effect from December 01st, 2018 onward until the date of payment. The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec.13 of SARFAESI Act in respective of

time available to redeem secured assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE & MOVABLE PROPERTY

1) All that piece and parcel of Commercial Gala No. 38 admesuring 1831.50 sq. ft. i.e. 170.20 sq. Mtrs.

Built up area) in "A-1" wing of shed cum house known as "Sainath Industrial Complex", having G.P. H.No. 1734/7, constructed on N.A. Land bearing Survey No. 4/1/A and Survey No. 86/4/2, situtaed being and lying at Village Khoni, Taluka – Bhiwandi, Dist – Thane, along with equal area of land beneath the said commercial gala and with all the rights of construction up to open to the sky., within the limits of Khoni Granpanchayat and within the limits of Sub Registration Division and Taluka Bhiwandi and Registration Division and District Thane. 2) All that piece and parcel of Commercial Gala No. 39 admesuring 1831.50 sq. ft. i.e. 170.20 sq. Mtrs. (Built up area) in "A-1" wing of shed cum house known as "Sainath Industrial Complex", having G.P.

H.No. 1734/7, constructed on N.A. Land bearing Survey No. 4/1/A and Survey No. 86/4/2, situtaed being and lying at Village Khoni, Taluka - Bhiwandi, Dist - Thane, along with equal area of land beneath the said commercial gala and with all the rights of construction up to open to the sky., within the limits of Khoni Granpanchayat and within the limits of Sub Registration Division and Taluka Bhiwandi and Registration Division and District Thane. Authorized Officer,

भारत जगाला प्रगतीच्या मार्गावर नेईल - डॉ.मोहन भागवत

मार्गावर नेईल अशा शब्दात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चांद्रयान-३ च्या सरसंघचालकांनी व्यक्त केला.

यशस्वी अभिनंदन

सरसंघचालक म्हणाले आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण कोणीही ध्रवावर उतरले नव्हते आपल्या शास्त्रज्ञांनी दीर्घ परिश्रमानंतर तेथे उतरण्याचा गौरव प्राप्त केला आहे. हे यश केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगातील मानवतेचे वसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आपल्या रनेहभावाने आपलेसे करणारा भारत आता शांतता जगाला आणि समृद्धी देणारा भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचे प्रतीक म्हणजे आजचा आपल्या

लॅंडिंगचे शुभेच्छा करत दिल्या आहेत. चांद्रयानाच्या यंशस्वी

चंद्रावतरणानंतर

सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी मेहनतीने हा आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यात आहे आला आम्ही त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि सर्व शास्त्रज्ञ, त्यांना प्रोत्साहन देणारे सरकार आणि

प्रशासन यांचे आभार

मानतो, त्या सर्वांचे

आम्ही

करतो.

जगासाठी

अभिनंदन

संपूर्ण

भारत

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमर्त

शर्मिष्ठाबेन हरिदास जोशी (सह-मालक) यांचे २६.०७.२०१८

रोजी निधन झाले आणि त्यांनी फ्लॅट क्र.१३, ७वा मजला,

टामेश्वर को-ऑप हौसिंग सोसायटी (सदर सोसायटी)

११८/१२०, वाळकेश्वर रोड, मंबई-४००००६ (सदर फ्लॅट)

ही जागा दिनांक १३.०७.२०१२ रोजीचे इच्छापत्रानुसार श्रीमती

ीमती वंदना जितेंद्र शाह, सहमालक यांना दिनांक २२ जानेवार्र

१९७७ रोजीचे रु.२५०/- सरासरीचे रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे

भरणा केलेले शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.१५ (सदर शेअर्स) यासह

सदर फ्लॅटमधील सर्व अधिकार, हक्क व हित पुर्णपणे हस्तांतर

सोसायटी याद्वारे सदर शेअर्सचे वर इच्छित अधिकार

हस्तांतरणासाठी जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार/

आक्षेपकर्ता यांना कोणताही अधिकार, हक्क, हित, आक्षेप, दावा

हित, विवाद असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे दस्तावेज

प्राव्यांसह त्यांचे दावा, आक्षेप, विवादाचे तपशील यासह सदर

सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा

व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

दासेश्वर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.

च्या वतीने व करिता

वंदना जितेंद्र शाह यांच्याकडे वारसा म्हणन दिले.

करण्याची इच्छा आहे.

दिनांक: २५.०८.२०२३

ठिकाण: मुंबई

नवी दिल्ली, दि.२४ : भारत संपूर्ण उदयास येईल. भारत जगाला भौतिक आणि जगाला भौतिक आणि अध्यात्मीक प्रगतीच्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर नेईल, ही गोष्ट आता खरी ठरणार असल्याचा विश्वस



गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३ नोंदणीकृत कार्यालयः जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६. दर.:०२२-२८२९१८९३, २८२९०३९६, २८२९२३९७, फॅक्स: 0२२-२८२९०४१८, ०२२-२८२९२८८५, वेबसाईट: www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ **रोजी स.११.००वा. भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ (कायदा) आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, १९/२०२१ आणि २/२०२२ तसेच नविनतम १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ च्या लागू तरतूदी सहवाचिता सहकार मंत्रालय (एमसीए) जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रकांसह (एकत्रिपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भीत) आणि भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने जारी केलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने तसेच अन्य लागू कायद्याच्या तरत्दीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून ३६व्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

३६व्या एजीएम सूचनेतील विद्युत प्रत, ई-बोटिंग व वार्षिक अहवाल २०२२-२३ करिता प्रक्रिया व माहिती ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या सदस्यांना पाठविले आहेत. एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांनी त्यांचे नाव. फोलिओ क्रमांक/डीपी आयडी व क्लायंट आयडी नमद करून investorrelations@goldiam.com वर विनंती केल्यास पाठविले जाईल.

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की. त्यांनी विद्यत स्वरूपात भागधारणेबाबत त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत डिपॉझिटरीकडे नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांना <u>satyan.desair@linkintime.co.in</u> वर पाठवावे किंवा कंपनीच्या investorrelations@goldiam.com ई-मेलवर पाठवावे.

३६व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या https:// www.goldiam.com आणि बीएसई लिमिटेडच्या https://www.bseindia.com व

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ व सेबी लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ४२ अंतर्गत शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस अंतर्भूत) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील. कंपनीकडून रिमोट ई-वोटिंगने व एजीएममध्ये ई-वोटिंगमार्फत विद्युत स्वरुपाने मत देण्याची सुविधा सदस्यांना देण्यात आली आहे. ई-वोटिंग प्रक्रिया तसेच पद्धती ज्या सदस्यांचे ु वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे किंवा ज्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना ई-वोटिंगने मत देता यावे याकरिता माहिती ३६व्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि त्यांचे बँक खाते तपशील तरतूद/बदल/ सधारणा करू इच्छित असतील त्यांनी त्वरीत संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे कळवावे आणि कंपनीकडे संपर्क करू नये. सदस्यांना विनंती आहे की, डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांच्या बँकेचे आयएफएससी, एमआयसीआर कोड द्यावा. लाभांशाची रक्कम देतेवेळी डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास आरटीए यांनी डिपॉझिटरीद्वारे दिलेला डाटाच फक्त वापरावा. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांना सल्ला आहे की, त्यांनी त्यांचे बँक खाते तपशील जसे बँकेचे नाव व शाखा पत्ता, आयएफएससी, शाखेचे एमआयसीआर कोड, खात्याचे प्रकार व खाते क्रमांक आरटीएकडे satyan.desair@linkintime.co.in वर पाठवावे किंवा कंपनीच्या investorrelations@goldiam.com ई-मेलवर पाठवावे.

> गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता सही / -पंकज पारखीया

दिनांकः २४ ऑगस्ट, २०२३

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना येथे सुचित करण्यात येत आहे की. सोसायटीचे एक सदस्य श्री. मेहेर प्रसाद गुंटर यांचे त्यांची पत्नी श्रीमती लक्ष्मी कल्याणी गुंदूर यांच्यासह फ्लॅट क्र.सी-६०३, ६वा मजला, शुभम कोहौसोलि., इमारत क्र.७५, ७६ व ७७, शांती पार्क, मिरा रोड (पुर्व)-४०११०७, ठाणे या जागेतील आणि ३१.०८.२००८ रोजीचे प्रमाणपत्र क्र.८५ असलेले सोसायटीचे ५ समभागांचे संयक्तपणे

धारक/मालक आहेत. सदर श्री. मेहेर प्रसाद गुंटूर यांचे मिरा रोड-ठाणे येथे दिनांक २७.१०.२०२२ रोजी निधन झाले. श्रीमती लक्ष्मी कल्याणी गुंदूर यांनी त्यांच्या नावे मयताचे सर्व अधिकार प्राप्त करण्यासाठी सोसायटीकडे विनंती केली आहे. मयताचे शेअर्समध्ये हित असणाऱ्या व्यक्तींकडून आजच्या तारखेपासून १५ दिवसात सोसायटीकडे दावा किंवा आक्षेप मागविण्यात येत आहे. तथापि तदनंतर कोणताही दावा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही आणि ऱ्यांचा अर्ज पुढे रितसर विचारात घेतला जाईल. च्या वतीने व करिता

दी शुभम को-ऑप. हौ. सोसायटी लि. सही/-

मा. सचिव दिनांक: २५.०८.२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. स्वर्गीय श्रीमती शाहजहान बेगम हफिझुल्ला सय्यद या फ्लॅट क्र.१०६, बी विंग मारत क्र.१३, कावेरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्र.१३, कपाडिया नगर, सीएसटी रोड, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० या जागेच्या आणि सदर सोसायटीद्वां वितरीत अनुक्रमांक २६ ते ३० (दोन्हीसह) धारक 5.२५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स असलेले

गगप्रमाणपत्र क्र.६ च्या मालक होत्या. स्वर्गीय श्रीमती शाहजहान बेगम हफिझुल्ला **सय्यद** यांचे २२.०५.२०२३ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात **१) हमा शादाब वासिम** तहविलदार (मुलगी) व २) हिना शाबाह साग **प्रययद (मुलगी)** हे सदर फ्लॅट क्र.१०६ बाबत जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत मी **ॲड. बी.डी. दबे** याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाच्य सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ्ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसां**त त्रोसायटीच्या भांडवल/मिळकेतीमधील मयत प्तभासदाच्या शेअर्सव िहतसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा. आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर . देलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श प्तोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

(बी.डी. दुबे) वकील उच्च न्यायालय, मंबई कार्यालय क्र.सी-७, रश्मी द्रशांत कोहौसोलि. मंगल नगर, जीसीसी क्लब, मिरा रोड (पुर्व) ठाणे-४०११०७.

दिनांक: २५.०८.२०२३ ठेकाण: मिरा रोड

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ <u>इं-निविदा सूचना क्र.:- का. अ. (पूर्व) / मुं.झो.सु.मंडळ/ ई-निविदा/४६/२३-२४</u>

कार्यकारी अभियंता [पूर्व] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३६, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दुरघ्वनी क्र. ०२२ ६६४०५२५१) यांनी योग्य वर्गवारी तथा शासकीय किंवा निमशासकीय नोंदणीकृत ठेकेदाराकडून एकुण ३ कामाकरीता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत ई-निविदा सुचना व निविदा कागदपत्रे ज्ञासनाच्या संकेत स्थळ http://mahatenders.gov.in, वर उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक २५.०८.२०२३ सकाळी १०.०५ पासून दिनांक ०१.०९.२०२३ सायंकाळी ६.१५ पर्यंत राहील. निविदा सुचनेबाबत शुध्दिपत्रक / बदल असल्यास फक्त http://mahatenders.gov.in, संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (पूर्व) मुं.झो.सु.मंडळ यांनी राखुन ठेवला आहे.

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था सीपीआरओ/ए/५७१

कार्यकारी अभियंता (पूर्व), मुं.झो. सु.मंडळ, मुंबई

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६ नोंदणीकृत कार्यालय: पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. ई-मेल:investorgrievance.im@pg.com,

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

					(
	(१) संपलेली तिमाही	(२) संपलेली मागील	(३) संपलेली संबंधित	(४) संपलेले	(५) संपलेले मागील
	Videon Kirilgi	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
तपशील	३०.०६.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२२ लेखापरिक्षात	३०.०६.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ लेखापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण महसूल	३०११८.०	32092.0	२९५८९.0	१२२९६२.०	999889.0
कालावधीकरिता निव्वळ नफा					
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	४४१३.०	७८५३.०	५४६५.०	३१४२०.०	२५३३७.०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा					
(अपवादात्मक बाबनंतर)	४४१३.०	७८५३.०	५४६५.०	३१४२०.०	२५३३७.०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा					
(अपवादात्मक बाब नंतर)	२९८२.०	4898.0	୪၅9९.0	२२९४७.०	१९२५२.०
कालावधीकरिता निव्वळ नफा	२९८२.०	4898.0	४११९.0	२२९४७.०	9९२५२.0
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित					
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३०२६.०	६०९६.०	४३६१.0	२२७६३.०	9९३२२.0
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	१,६६०.०	१,६६०.०	१,६६०.०	१,६६०.०	٩,६६०.٥
इतर समभाग, ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून	_	_	_	_	५९९८९.0
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)					
*(वार्षिकीकरण नाही)					
मूळ व सौमिकृत	[*] 9७.९६	*३५.६६	*२४.८१	93८.२३	994.8८

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वार्षिक निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : २३ ऑगस्ट, २०२३ कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या. संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड मिलींद थत्ते व्यवस्थापकीय संचालक

🖤 🕼 क्रिटो स्विचगियर्स ॲण्ड केबल्स लिमिटेड

सीआयएन: एल३१४०१एमएच२००७पीए नोंदणीकत कार्यालय: ५०६, ५वा मजला, प्लॉट क्र.बी-९, लॅंडमार्क इमारत.

न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५८. कॉपोरेट कार्यालय: ४था मजला, प्लॉट क्र.१०, डेज हॉटेल, एअरपोर्ट प्लाझा स्कीम, हॉटेल रेडिसन ब्लूच्या मागे, टोंक रोड, दुर्गापुरा, जयपूर-३०२०१८ (राजस्थान). **फोन:** १४१-६६६७७७५ वेबसाइट: <u>www.vetoswitchgears.com.</u> ई–मेल: <u>cs@vetoswitchgears.com</u>

व्हेटो स्विचगियर्स आणि केबल्स लिमिटेडची १६वी वार्षिक सभा व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग)/ओएव्हीएम (अन्य दृकश्राव्य माध्यम) द्वारे

- येथे कळविण्यात येत आहे की, व्हेटो स्विचिंग्यर्स ॲण्ड केबल्स लिमिटेड (कंपनी) च्य सदस्याची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.०३.००वा. व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग)/ओएव्हीएम (अन्य दृकश्राव्य माध्यम) द्वारे एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.
- कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदीनुसार, सहववाचिता साधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२ आणि १०/ २०२२ एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल आणि सहकार मंत्रालय (एमसीए आणि भारत सरकार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेले इतर सर्व लागू कायदे आणि परिपत्रके सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाया विचारविमर्श करण्याकरिता, सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्यास परवानगी देणे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्टॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे सभासदांना एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सविधा दिली जाईल.
- वरील परिपत्रकांचे पालन करून, २०२२-२३ वित्तीय वर्षाच्या १६व्या वार्षिक अहवालासह एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व भागधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत/उपलब्ध आहेत.

जर तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला नसेल आणि/किंवा कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी सोबत लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य केलेले तुमचे बँक खाते अपडेट केले नसेल तर तुम्ही कृपया तुमचा मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करू

वास्तविक भागधारणा कृपया तुमचे ईमेल पत्ते, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि/ र्किवा फॉर्म आयएसआर-१ मधील इतर तपशील आणि सेबीने कंपनीच्या निबंधक आणि भागहस्तांतर प्रतिनिधी, बिगशेअर सर्विसेस प्रा.लि कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला, पिनाकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूरध्वनी:०२२-६२६३८२९५, ईमेल: info@bigshareonline.com, वेबसाइट: www.bigshareonline.com सोबत विहित केलेले इतर तपशील प्राप्त करण्यासाठी अपडेट करा.

डीमॅट भागधारणा कृपया लाभांश मिळण्यासाठी तुमचे ईमेल पत्ते, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि/किंवा इतर तपशील त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजसह अपडेट करा

- सदस्यांनी लक्षात ठेवावे की १६व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ च वार्षिक अहवाल कंपनीच्या www.vetoswitchgears.com या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (बीएसई आणि एनएसई) आणि सीडीएसएल (रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) च्या www.evotingindia.com वेबसाइटवर उपलब्ध असेल.
- सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेल्या सदस्यांद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि ज्या भागधारकांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना एजीएम सूचना प्रदान केली आहे.
- तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता प्रत्येकी रु.१०/- दर्शनी मूल्याच्या प्रति इक्रिटी समभाग रु.१/- च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे, जे आगामी एजीएमच्या सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन आहे.
- इलेक्ट्रॉनिक बँकेच्या आदेशाची नोंदणी न केल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातन लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त करू न शकलेल्या सदस्यांना कंपनी लाभांश वॉरंट/बॅकर्सचे चेक/डिमांड ड्राफ्ट पाठवेल.
- सदस्यांनी कृपया लक्षात घ्या की आयकर कायदा, १९६१ नुसार, वित्त कायदा, २०२० मधील सुधारणांनुसार, १ एप्रिल २०२० रोजी किंवा नंतर कंपनीने घोषित केलेला, दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश, सदस्यांच्या हातात करपात्र असेल.
- १६व्या एजीएमची सूचना शेअरधारकांना त्यांच्या ईमेल पत्त्यांवर लागू कायद्यांनुसार लवकरच पाठवली जाईल. .०. उपरोक्त माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात
- आहे आणि एमसीए परिपत्रक सेबीच्या परिपत्रकाचे पालन करते

व्हेटो स्विचिगयर्स आणि केबल्स लिमिटेडकरिता सही/

वर्षा राणी चौधरी ठिकाण: जयपुर कंपनी सचिव सह अनुपालन अधिकारी दिनांक: २३ ऑगस्ट, २०२३

RESPONSIVE

सीआयएन कः एल६५१००एमएच१९८२पीएलसी२७७९७ ार्यालय: बेटेगाव, महागाव रोड, बोईसर (पूर्व), तालुका पालघर, जि. ठाणे-४०१५०१

रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड

द्रस्वनी क्रमांकः ०२२-६६५६२८२१; फेंक्सः ०२२-६६५६२७९८ वेबसाईट:www.responsiveindustries.com; ई-मेल:investor@responsiveindustries.com

रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्रारे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्रवार.

१५ मध्रेंबर २०२३ रोजी स ११:०० वा (भापवे) हॉरेल एक्सप्रेस दर्स ओस्तवाल एस्प्रायर बिग बाजारच्या पुढे, बोईसर (पश्चिम), महाराष्ट्र - ४०१५०१ येथे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लाग तरतदींचे पालन करून आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम ०८ एप्रिल २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२०, दिनांक ०५ मे २०२२ रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक ०३/२०२२ आणि सहवाचिता सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ अनक्रमे सहकार मंत्रालय (एमसीए) आणि मिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ दंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्म आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी एलओडीआर रेग्युलेशन्स) द्वारे जारी केलेले, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस-२) आणि अशा इतर लागू कायदे आणि नियमांनुसार, ०४ मे २०२३ रोजी एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सामान्य आणि विशेष व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता बोलावली जाईल.

वर नमूद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, सूचना, स्पष्टीकरणात्मक विधान आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल, ज्या इक्रिटी भागधारकोंनी आपला ईमेल आयडी कंपनी आणि /किंवा डिपॉझिटरी तहभागींदाराकडे नोंदणीकृत केला आहे, कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी म्हणून M/s.Link Intime India Private Limited कडून प्राप्त झाल्यानुसार शुक्रवार, १८ ऑगस्टे, २०२३ रोजी सदस्यांच्या / लाभार्थी मालकांच्या यादीत नावे दिसतात त्यांनाच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईमेलद्वारे पाठवले जात आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल सभासदांना ई-मेलद्वारे पाठवण्याची तारीख बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३ रोजी आहे.

वार्षिक अहवालासह सूचना कंपनीच्या https://www.resoonsiveindustries.com/annualreport/ वर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाइटवर आणि https:// instavote.linkintime.co.in येथे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात शनिवार. ०९ सप्टेंबर २०२३ ते शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) कंपनीच्या सदस्यांची भाग हस्तांतरण पुस्तक आणि रजिस्टर बंद राहतील सदस्यांचे मतदानाचे हक्क त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या भरणा केलेल्या डिकटी भाग भांडवलाच्या त्यांच्या समभागांच्या प्रमाणात असतील, कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०२३.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (सुधारित केल्यानुसार) आणि सेबी चे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१४ च्या नियम २०, कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये व्यवसायाच्या संदर्भात विचारविमर्श करण्याकरिता रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देत आहे. या उद्देशासाठी, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मे. लिंक इनटाइम इंडियाँ प्रायव्हेट लिमिटेड (यापुढे लिंक इनटाइम किंवा सेवा प्रदाता म्हणून संदर्भित) ने प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यास कंपनीला आनंद होत आहे

ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदवली गेली आहेत तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये ई-मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असतील. रिमोट ई-मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात मंगळवार, सप्टेंबर १२, २०२३ रोजी स.०९:०० वा. (भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती । गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ सायं.०५:०० वा.(भाप्रवे) ई-व्होटिंग पध्दत गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.०५:०० वा. नंतर मतदानाकरिता अक्षम केले

जाईल. समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील; तथापि, ते एजीएममध्ये ई-मतदान करण्यास पात्र असणार नाहीत. एजीएममध्ये ठेवल्या जाणाऱ्या कोणत्याही विषयाबाबत कोणतीही माहिती मागणाऱ्या सदस्यांना विनंती आहे

की त्यांनी कंपनीला investor@responsiveindustries.com वर ईमेलद्वारे लिहावे. मे. पी. पी. शाह ॲण्ड कं. चे कार्यरत कंपनी सचिव, त्यांचा पत्ता-२१८, वीणा चेंबर्स, २१, दलाई स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०००२३ यांची ई-मतदान प्रक्रियेची तपासणी करण्याकरिता आणि मतपत्रिकेद्वारे मतदान निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता तपासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एजीएम दरम्यान झालेल्या मतांची तपासणी केल्यानंतर आणि बॅलेट पेपरद्वारे रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केल्यानंतर तपासणीस एजीएम संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांनंतर एकत्रित तपासणी अहवाल तयार करेल आणि तो कंपनीच्या

तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल, स्टॉक एक्सचेंजेसला सूचित केले जातील जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, कंपनीच्या वेबसाइटवर www.reseonsiveindustries.com आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या https://instavote.linkintime.co.in वेबसाइटवर.

एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास, ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांश भरण्यासाठी कंपनीने शुक्रवार, ०८ सप्टेंबर २०२३ ही नोंद तारीख निश्चित केली आहे. सदस्यांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१ (अधिनियम), वित्तीय कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल.

त्यामुळे कंपनीला एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास, अंतिम लाभांशाचे पेमेंट करताना स्त्रोतावर कर (टीडीएस) कपात करणे आवश्यक आहे. कंपनीला योग्य टीडीएस दर निर्धारित करण्यास सक्षम करण्यासाठी, लागू असल्याप्रमाणे, भागधारकांना कायद्याच्या तरतुर्दीनुसार त्यांची कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भात कोणत्याही शंका/प्रश्नांसाठी मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शी लिंक करा

काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि Instavote-Linkintime येथे उपलब्ध असलेल्या Instavote e-voting मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा enotices@linkintime.co.in वर ई-मेल लिह् शक्ता किंवा ०२२-४९१८६००० वर कॉल करू शकता. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

ठिकाण : मुंबई तारीख: २३ ऑगस्ट २०२३

रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता मोहिनी शर्मा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

२. श्री. कशल रमेश पटेल

महोदय/महोदय

१. मे. आरएक्सकारे लाईफ सायन्सेस

प्रोप्रा. श्री. कुशल रमेश पटेल दुकान क्र. ३०१, तिसरा मज्ला, लेक द्धू हेरिटेज, पांचपाखाडी,

मानपाडा, जुना मुंबई आग्रा रोड, बाहुभाई पेट्रोल पंपजवळ, नवीन एस.टी. बस स्टॅंड, तालुका आणि जिल्हा ठाणे - ४००६०२.

२. जा. दुरात देशस बेठरा १२०२, १२ वा मजला, रौनक टॉवर बी, रौनक पार्क, पोखरण रोड क्र. २, ठाणे ४००६०७.

ील व्याज आणि खर्च इ. एवढी रक्कम परतावा करावी.

व्याज आणि खर्च इ. एवढी रक्कम परतावा करावी.

(८) च्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे.

वर उल्लेखिल्यानुसार थिकत देण्यांकरिता विनियुक्त करण्यात येईल.

कर्ज खात्यांचे नाव

१. मे. आरएक्सकारे

'सीसी कर्जाकरिता'

२. श्री. कुशल रमेश पटेल

ASREC | सुनिट क्र. २०१, २००ए, २०२ आणि २००बी, इमारत क्र. २, सांलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड,

जामीनदार/गहाणवटदारांना खाजगी कराराद्वारे स्थावर मालमत्तेच्या विक्रीची सूचना)

महादय/महादया विषयः श्री. रमेश चंद्र शंकर पटेल यांच्या मालकीच्या दुकान क. १, तकमजला, क्षेत्रफळ मोजमाप १७० चौ.फू., "संदीप अपार्टमेन्ट सीएचएसएल" चर्र्ड, पाटील रोड, सी.टी.एस. क्र. ३७७, टिका क्र. १३, जि.- ठाणे, पिन कोड - ४००६०१ या श्यावर मालकांच्या विक्रीकिटेता सूचना संदर्भ: क्षित्रपुटीते इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) नियमन, २००२ चा नियम ८(५)(डी) एएसआर-ईसी (इंडिया) लिमिटेड दिनांक ०४.०१.२०२२ रोजीच्या नियुवती कुरारनाम्बानुसार वसई विकास

सहकारी बँक लि.चे नियक्त या त्यांच्या क्षमतेमध्ये वसई विकास सहकारी बँक लि. या मळ धनकोकडन निम्नाराचिक रि.स. वाजुरा च पान्या बार्गायाचे परिवार परिवार विकास स्वित्य है। यो विकास विकास स्वित्य स्वित्य स् निम्नाराच्यां स्वरापित स्वित्य स्वराधित स्वराधित केले आहे. निम्नारावाक्षरीकार सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकल्स्ट्रक्शन ऑफ् फायुनाल्शियल असेट्स ऑण्ड एनफोर्समेन

) दि वसई विकास सहकारी बँक लि. (मूळ धनको) यांनी एमसीएस कायदा १९६०च्या कलम १०१ अन्वर

र) दि वस्तु विकास सहकोरा बाज तर. (मूळ धनका) वाना एमसाएस कावदा १५६०चा करना ने अवद्य वस्तुली दाना दाखन केला होता आणि वस्तुली प्रमाणपत्र क. ०२/२००१ हिनांक १९.९१.२०९१ प्राप्त केले. सदर कावद्याअन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर वसूली प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित मानमतेचा प्रत्यक्ष ताना घेतला आणि नियुत्त (एएसआरईसी इंडिया लि) यांना दि. १३.०६.२०२२ रोजी हस्तांवरित केला. १)एएसआरईसी इंडिया लि. (नियुत्त)चे प्राधिकृत अधिकारी सिम्बुरिटायझेशन ऑफ रिकामालियला असेट्स ऑफ एक्सामियला एक्सामियला केला १३(२) अनवये प्राप्त अधिकारांचा वापर करून सरफरी कावद्याच्या कलम १३(२) अनवये प्राप्त अधिकारांचा वापर करून सरफरी कावद्याच्या कलम १३(२) अनवये प्राप्त और अधिकारांचा वापर करून सरफरी कावद्याच्या कलम १३(२) अनवये प्राप्त अधिकारांचा वापर करून सरफरी कावद्याच्या कलम १३(२) अनवये प्राप्त अधिकारांचा वापर करून सरफरी कावद्याच्या कलम १३(२) अनवये प्राप्त करना

९१.१०.२०२२ आणि दिनांक १२.१०.२०२२ रोजी मागणी सूचना पारित करून तुमच्याकडे खालील मागण्या केल्या: (i) मे. आरएक्सकारे लाईफ सायन्सच्या खात्यामधील कर्जदार/सह कर्जदार/जामीनदार यांना रू

९८,१०,६६८/- (रुपये अङ्गण्णव लाख दहा हजार सहाशे अडसष्ट मात्र) व दि. ०१.९०.२०२२ पासून प्रभाव

ुरुकार कार्या जार्ना ज्या २५ : एवंका स्वयन पराताव यहाराम. (हों) श्री कुशल रमेश पटेल यांच्या खात्यामधील कर्जदार/सह कर्जदार/जामीबदार यांना रु. २,४८,१०,९५०/ (रुपये दोन कोटी अहेवाळीस लाख दहा हजार ब्रज्शे पन्नास मात्र) व दि. ०१.१०.२०२२ पासून प्रभावी पुढील

उपरोल्लेखित मार्गणी सूचनांनुसार, तुम्हा सर्वाना स्टार्मा इपरोल्लेखित मार्गणी सूचनांनुसार, तुम्हा सर्वाना सदर थकीत देणी खाली अधिक तपशीलवारपणे उल्लेखित सदर सूचन् प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या निर्धारित कालावधीमध्ये परतावा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

४) तुमही वैधानिक माणणी सूर्वनेचे पालन करण्यास अयशस्वी उरल्याने, एएसआरईसी (इंडिया) लि. (नियुत्तर) चे प्राधिकृत अधिकारी यांनी एटफोर्समेट ऑफ रिसव्युरिटीज (इंटरेस्ट) नियमन, २००२ सह वाचायाच्या कलम १३(४) अन्वये कारवाई सुरू केली होती आणि ती पुढे सुरू ठेवली आणि सरफैसी कायद्याअंतर्गत दि. १३.०२.२०२३ रोजी निम्न उल्लेखित मालमत्तेच्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेल्य

x) नियुक्तकर्ता बँक (वसई विकास सहकारी बँक लि.) यांनी एमसीएस कायद्याअंतर्गत प्रत्यक्ष ताब

्रा निर्धुस्तरमा बन्द्र प्रतिष्ठ स्वर्यन स्वर्यम् व स्वर्य त.) बन्द्र भाग स्वर्यस्य प्रतिष्ठात्रस्य राज्य राज्य प्रतिस्थानतर निम्म उल्लेखित अनुसूचित मानमस्या १ ना जाहीर लिलाव राखीव किमत रू. ४८.५० लाख करिता दि. ०९.०३.२०२१ रोजी आयोजित केला होता परंतु बोलीदारांच्या अभावामुळे तो लिलाव अयशस्यी झाला.

ान उन्हर्स्त होना आबाजात कथा होता परंतु बालाब्दायाया अभावाभुळ तो तिलाव अवास्त्रविच ह्याली. विद्युवत्तीकते केंक्रेन पुरत्त हि. २४.०३.२०२९ आणि २५.०५.२०२९ रोली अनुक्रमे २ रा आणि ३ रा लिलाव त्याच राखीव किंमतीस आयोजित केला होता. दोन्ही लिलाव बोलीदारांच्या अभावामुळे अय्यश्स्वी उरले होते. दि एएसआरईसी (इंडिया) लि. (नियुवत) यांनी त्यानंतर सरफैसी कारवाई पुन्ता सुरू केली आणि सदर अनुसूचित मालमत्ता पुन्त है. २०.०६.२०२३ रोजी रू. ४२.५० लाख एवढ्या राखीव किंमतीस लिलावास ठेवली. पण लिलाव पुन्हा बोलीच्या अभावाने अयशस्वी उरला.

) आम्हाला इच्छुक खरेदीदाराकडून निम्न उल्लेखित अनुसूचित मालमत्ता खरेदीकरिता रु. ३५ लाख (रुपर

9) है पाहता, आम्ही तुम्हाला याद्वारे १५ दिवसांची सूवना वेप्यात येते की, निम्न उल्लेखित अनुसूचित मालमर दे. ११.०९.२०२३ किंवा त्यानंतर लगेचच सिम्बुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ च्या नियम ८(५

ा, इ.च. बनावाबा स्टब्या बनावा २००४ जन्म कार्मण कर्मात्र प्रकार प्रकार करूवा वहात. २) विक्रांकिरता तिश्चित दरित दिनांकापूर्वी उद्भवलेत्या सर्व शुक्क, प्रभार आणि खर्चास्त आग्राची संपूर्ण देणी भरण इन्हां तारण मालमृता सोडविण्याकरिता उपलब्ध् वेळेच्या संदर्भात सरफैसी कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम

८) च्या तरद्वात्रकड तुमच तन वदाऱ्यात वत ओड. २) त्यांशिवाच, तृत्वही प्रस्तावित विक्रींच्या दिवांकापूर्वी निम्बउल्लेखित अनुसूचित मालमता खरेदी करण्याकरित इंपूर्ण प्रस्ताव रकमेसह बांगला प्रस्ताव देताना इच्छुक खरेदीदाचा संदर्भ घ्यावा. प्रस्ताव रक्कम फवत डिमाण्ड ड्राफ

किंवा बँकर्स पे ऑर्डर किंवा इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणाच्या स्वरुपात असेल. १०) कृपया नोंद घ्यावी की, निम्न उल्लेखित अनुसूचित मालमत्ता २०१९ पासून ताब्यात आहे आणि आम्ही लिलाव सूचना, ताबा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ.शी. संबंधित मोठे खर्च/सर्व खर्च करीत आहोत, जे विक्री मोबदल्यामधून

र्विप्रथम वजा करण्यात येतील जे निम्नस्वाक्षरीकारांद्वारे वसूल करण्यात येतील आणि शिल्लक रक्कम तुमर्च

अनुसूची दोन्ही कर्ज खात्यांकरिता गहाणवट मालमत्तेचे वर्णन

श्री. रमेश चंद्र शंकर पटेल योंच्या मालकीचे दुकान क्र. १, तळमजला, क्षेत्रफळ मोजमाप १९०० ची.फू., "संदी अपार्टमेन्ट सीएचएसएल" चर्ह, पाटील रोड, सी.टी.एस. क्र. ३७७, टिका क्र. १३, जि. – ठाणे, पिन कोड - ४००६०९

पस्तीस लाख मात्र) एवढा प्रस्ताव प्राप्त झाला आहे, जो निम्नस्वाक्षरीकारास योग्य आणि स्वीकारार्ह वाटला.

(डी) सह वाचावयाच्या सरफैसी कायदा २००२ अन्वये खाजगी कराराद्वारे विक्री करण्यात येईल

थकीत देणी

(रुपये अङ्घाण्णव लाख दहा हजार सहाशे अंडसष्ट मात्र) अधिक पुढील दि. ०१.१०.२०२२ पासून प्रभावी व्याजाच्या

दि. ३०.०१.२०२२ रोजीनुसार रु. २,४८,१०,९५०/-(रुपये दोन कोटी अड्डेचाळीस लाख दहा हजार नऊशे पन्नास मात्र) अधिक पुढील दि. ०१.१०.२०२२ पासून प्रभावी

व्याजाच्या करारात्मक दराने पुढील व्याज आणि खर्च इ.

दि ३० ०९ २०२२ रोजीनसार रु ९८ १० ६६८/-

करारात्मक दराने पुढील व्याज आणि खेर्च इ.

मागणी सूचना दि.

99.90.2022

र्क्ज खात्याचे नाव - श्री. कुशल रमेश पटेल आणि मे. आरएक्स कारे लाईफसायन्सेस

(India) Limited चकाला, अंधेरी (पू), मुंबई - ४०० ०९३, महाराष्ट्र (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ च्या नियम ८(५)(डी) अन्वये कर्जदार,

(जामीनदार)

(जामीनदार)

. श्री. रमेश चंद्र शंकर पटेल

सरस्वती इंग्लिश स्कलजवळ.

ांचपाखाडी, ठाणे - ४००६०३

दिनका क्र. १०४, सोनल अपार्टमेन्ट,

आजाबार) ४**. श्री. मुकुल सी भिसे** बी-१०३, फॅन्ट्रासिया सीएच रहेजा गार्डन,

एलबीएस मार्ग, टिप टॉप प्लाझासमोर.

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड एक्सप्रेस झोन, ए विंग, १०वा मजला, पश्चिम द्रतगती महामार्ग. ओबेरॉय मॉल समोर. गोरेगाव पर्व. मंबई - ४०००६३.

सही/-प्राधिकृत अधिकारी

ई-लिलाव विक्री सूचना

ग्लोबल फायनान्स लिमिटेड (एआरजीएफएल) (प्रतिभूत धनको) कडे तारण असलेले खालील अनुसुची-१ मध्ये नमुद स्थावर मालमत्तेचा **एआरजीएफएल**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी **वास्तविक ताबा** वेतलेला आहे आणि या मालमत्तेची **दिनांक १२ सप्टेंबर २०२३** रोजी एंकूण रक्कम **रु.३२,६५,८३,९५७/** (रुपये बत्तीस कोटी पासष्ट लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तावन्न फक्त) तसेच खालील नमुर क्जेंदार/जामिनदारांकडून रक्कम मुक्ततेच्या तारखेपर्यंत पुढील करारदराने व्याज, इंतर खर्च आणि शुल्क वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर **२५ ऑक्टोबर २०१९** रोजी ई-लिलावाने विक्री केली जाईल.

कर्जदाराचे नावः १. बेटर बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड

गिंदणीकृत कार्यालयः ५/५ मथुरादास कोलनी, सेट ॲथनी स्ट्रीट, कोलना, साताक्रूझ (पूर्व) मुबङ्

जामीनदार/तारणकर्ताचे नावः

. श्री. श्याम बाली - बेटर बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** ५/५ मथुरादास कॉलनी, सेंट अँथनी स्ट्रीट, कलिना, सांताक्रूझ (ई), मुंबई

निवासी पत्ता: एए ३८, यशोधाम एन्क्लेव्ह, फिल्मसिटी रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३. ≀. सौ. कुमुद देवराज बाली, देवराज बाली यांच्या पत्नी

निवासी पत्ता: एए ३८, यशोधाम एन्क्लेव्ह, फिल्मसिटी रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३.

३. श्री संजीव बक्षी, अवतारकृष्ण बक्षी यांचा मुलगा - संचालक बेटर बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५/५ मथुरादास कॉलनी, सेंट अँथनी स्ट्रीट, कलिना, सांताक्रूझ (पू), मुंबई

निवासी पत्ता: ७०२, रजनीगंधा कोहोसोलि, जनरल ए.के. वैद्य मार्ग, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई

४. श्री. उमेश व्यास - श्री. जनसुखलाल व्यास यांचा मुलगा - संचालक, बेटर बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५/५ मथुरादास कॉलनी, सेंट ॲंथनी स्ट्रीट, कलिना, सांताक्रूझ (पू), मुंबई **निवासी पत्ता:** ३१०१, इलेक्ट्रा, प्लॅनेट गोदरेज, ३०, केशवराव खाडये मार्ग, जेकब सर्कल, मुंबई

खाली नमूद मालमत्ता **ऑनलाईन ई-लिलावा**द्वारे **१२ सप्टेंबर २०२३** रोजी https:// sarfaesi.auctiontiger.net वेबसाईट मार्फत कर्ज खाते क्रमांक एआरजीएफएल/सीएफ/०३ अंतर्गत एकूण थकबाकी देय रक्कम **रु.३२,६५,८३,९५७/- (रुपये बत्तीस कोटी पासष्ट लाख त्र्याऐंशी**

हजार नऊरो सत्तावन्न फक्त) दि.२५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत एआरजीएफएल ला देय आणि त्यावरील कराराचे व्याज आणि वसूलीच्या तारखेपर्यंत इतर खर्च आणि शुल्क. अनुसूची १

पारिजात टॉवर प्रकल्पाची रचना करणारी मालमत्ता लेलावाकरिता उपलब्ध प्रकल्पाच्या जमिनीचा तपशील:-

पारिजात टॉवर्स म्हणून ज्ञात प्रकल्पातील जमीन, सर्व्हे क्र.११ हिस्सा क्र.२ (भाग) आणि सिटी सर्व्हे क्र.३५ए शी संबंधित क्षेत्र ३५०१.१० चौ.मी., सिटी सर्व्हे क्र.३५बी क्षेत्रासह आघात भागाच्या संदर्भात फायदे आणि अधिकारांसह ५१७.४० चौ.मी. (एमसीजीएम ला समर्पण केलेले) आणि सर्व्हे क्रमांक ११, हिस्सा क्रमांक २ (भाग) आणि विकास अधिकार संबंधित सर्वे क्र.३६, ३६/१, ३६/२, ३७, ३७/१ ते ८ एकूण क्षेत्र २४७.८० चौ. मीटर आणि सिटी सर्व्हे क्र.३६/३ क्षेत्र. ७२.२० चौरस मीटर. बाजी पासलकर मार्ग. साकी विहार रोड, तुंगवा गाव, कुर्ला (पश्चिम्), मुंबई येथे तुंगवा, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा गावातील. प्रकल्पाच्या लिलावामध्ये हे समाविष्ट आहे:-प्रलंबित बांधकामे, प्राप्य आणि संभाव्य बिल्ट अप क्षेत्राचे फायदे (एफएसआय) अंदाजे ४९,००० चौरस

फूट त्यावर (म्हणजे विंग ए आणि बी मध्ये - १०व्या मजल्यापासून आणि त्यावरील; आणि विंग डी-लोअर बेसमेंट + वरचा तळघर + पहिला मजला आणि त्यावरील);

प्रकल्पाच्या लिलावामध्ये हे समाविष्ट नाही:-

या प्रकल्पात आधीच बांधलेले भाग (उदा. विंग अ आणि विंग बी मध्ये लोअर बेसमेंट + अप्पर बेसमेंट + १ ला ते ९वा मजला आणि विंग उ मध्ये - लोअर बेसमेंट + अप्पर बेसमेंट + १ ते ७ वा मजला) आणि प्रलंबित बांधकामातील युनिट्स (उदा. ए-१००३, बी-१००१, बी-१००२, बी-११०३) आणि ालंबित बांधकाम (उदा. ए-१००२, ए-१००४) मध्ये बुक केलेले आणि नोंदणीकृत नसलेल्या युनिट्सची

आरक्षित मूल्य :	रू.१६,२०,००,०००/- (रूपये सोळा कोटी वीस लाख फक्त)
इसारा रक्कम ठेव	अनुसूची-१ मध्ये नमूद प्रमाणे प्रत्येक मालमत्तेबाबत
	आरक्षित मूल्याच्या १०%
बोली वाढविणे रक्कम	अनुसूची-१ मध्ये नमूद प्रत्येक मालमत्ता करिता प्रतिभूत
	धनको द्वारे मान्य प्रमाणे रू.२५,०००/- किंवा त्यापटीने
अधिकार दस्तावेज व अनुसूची-१	८ सप्टेंबर २०२३ (वेळ : स.११.०० ते दु.२.००वा.)
मध्ये नमूद स्थावर मालमत्तेच्या	(श्री.कपिल देशमुख दूर.क्र.९६१९७६८७२७)
निरीक्षणाकरिता दिनांक व वेळ	ई-मेलः : kapildeshmukh@rathi.com /
	teamlegal@rathi.com
केवायसी दस्तावे/इरठे पुराव्यासह निविदा	११ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ५.०० वा. पूर्वी
प्रपत्र सादर करण्याची तारीख व वेळ	
ऑनलाईन प्रस्ताव उघडण्याची तारीख व वेळ	१२ सप्टेंबर २०२३ रोजी स.११.०० ते दु.३.००वा.

टिप : इच्छूक बोलीदार/खरेदीदारांनी लिलाव प्रक्रियेबाबत सविस्तर नियम व अटीकरिता आनंद राठी ग्रुपच्या sme.rathi.com वेबसाईटला भेट द्यावी.

सदर प्रकाशन हे कर्जदार/जामिनदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) व १(१) अन्वये १५ दिवसांची सूचना सुध्दा आहे. दिनांक ः २५ ऑगस्ट २०२३ ठिकाणः मुंबई

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी